

वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७ -  
अनुसूचित जाती / जमाती व अल्पसंख्यांक समाजाच्या  
नवीन सहकारी यंत्रमाग घटकाच्या अर्थसहाय्याच्या  
आकृतीबंधामध्ये सुधारणा.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,  
शासन निर्णय क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.३०/टेक्स-२  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : १६ मार्च, २०१२.

- वाचा :- १. शासन निर्णय क्रमांक यंत्रमाग-१३९८/प्र.क्र.१५८/टेक्स-२  
दिनांक २४ फेब्रुवारी १९९९.  
२. शासन निर्णय क्रमांक यंत्रमाग-१३०६/प्र.क्र.१४१/टेक्स-२  
दिनांक २२ जानेवारी २००९.  
३. शासन निर्णय क्रमांक धोरण-२०११/प्र.क्र.३३५/टेक्स-२  
दिनांक २ जानेवारी २०१२.

### प्रस्तावना :-

वरील संदर्भीय अनुक्रमांक २ येथील शासन निर्णयानुसार राष्ट्रीय सहकारी विकास निगम पुरस्कृत योजनेअंतर्गत यंत्रमाग सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत स्वभागभांडवल, शासकीय भागभांडवल व कर्जाचा आकृतीबंध १०:४०:५० असा आहे. दिनांक २ जानेवारी, २०१२ च्या शासन निर्णयांन्वये महाराष्ट्र राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहिर करण्यात आले आहे. सदर धोरणातील बाब क्रमांक २(ब) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती /जमाती व अल्पसंख्यांक समाजाच्या नवीन यंत्रमाग घटकासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम पुरस्कृत अर्थसहाय्य योजनेअंतर्गत स्वभागभांडवल, शासकीय भागभांडवल व कर्जाचे प्रमाण अनुक्रमे १०:४०:५० ऐवजी ५:४५:५० करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अर्थसहाय्य देण्याबाबतच्या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

अनुसूचित जाती /जमाती व अल्पसंख्यांक समाजाच्या सहकारी यंत्रमाग संस्थांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम योजनेअंतर्गत स्वभागभांडवल, शासकीय भागभांडवल व कर्ज याबाबतच्या आकृतीबंधामध्ये १०:४०:५० ऐवजी ५:४५:५० अशी सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.